

पटलक (von पट्ट) *Hausen*: पटलके स्थितमाभरणम् KATH. 43, 27.  
पटवाप m. *Zelt* TAII. 2, 6, 34 fehlerhaft für पटवास, wie man aus dem Inhaltsverzeichniss ersieht.

1. पटवास (पट + वास *Wohnung*) m. Zelt ÇABDAR. im ÇKDR.; vgl. पटवाप.  
2. पटवास (पट + वास *Kleidung*) m. Schurz, Unterrock (शाटी) ÇABDAR. im ÇKDR.

3. पटवास (पट + वास *Wohlgemüth*) m. wohlriechendes Pulver (*das in die Kleider gestreut wird*): वग्नशीरपत्रभगैः सूदैलार्द्यन् संयुतशूर्णा: | पटवासः प्रवरोऽप्य मृगकर्पूरप्रबोधनं || VARĀH. BH. S. 76, 18 (der Schol. पुटवास). RĀGA-TAII. 4, 127. GIT. 1, 35. शगमत्कौतकं रङ्गः | तथोष्यवारचाणामयत्पटवासताम् RAGH. 4, 55. °वासक m. dass. AK. 2, 6, 3, 41. H. 637. पटवेशम् (पट + वे०) n. Zelt WILS.

पटव्य adj. von पटु in der Bed. तस्मै कृतम् P. 5, 1, 5, Sch.

पट्ट m. n. gaṇa अर्धचारि zu P. 2, 4, 31. SIDDH. K. 231, b, 5. 1) m. n. (nur das m. zu belegen) Trommel, Panke AK. 1, 1, 2, 6, 2, 8, 2, 76. 3, 4, 1, 8. TAII. 1, 1, 119. 3, 3, 82. H. 294. 799. a n. 3, 768. MED. h. 19. HALJ. 1, 97. 3, 55. MBH. 6, 110. R. 4, 38, 34. 6, 19, 14. SUÇR. 2, 276, 9. BHART. 3, 73. RAGH. 9, 71. VARĀH. BH. S. 42 (43), 59. PANĀKAT. 20, 8. अवाद्यत्पट्ट पट्टहान् DEV. 2, 54. भ्रमय कृत्त्वे ज्ञत्र पुरे योषणाम् KATH. s. 24, 50. भ्रमयामास पट्टम् 52. °भ्रमण 26, 92. °प्रोहोषणा 24, 231. सर्वत्र पट्टशब्देन योषणामाज्ञापयामास PANĀKAT. 261, 7. ed. orn. 36, 8. नगेरे पट्टहा दापितः 6. °योषक KATH. s. 26, 95. अघोष्यत सर्वत्र पट्टहानत्तरं वचः 24, 54. 232. दृष्ट्वा पट्टयोषणाम् 33, 148. योष्यमाणं सपर्हत्वे पुरे तास्मविद् वचः 26, 93. VID. 253. वद्य° MBKKH. 84, 2, 172, 20. विवाह० 21. कुर्वन्त्यावालिपट्टहत्वा प्रूलिनः MEGH. 38. Vgl. यशः०. — 2) m. das Beginnen, Unternehmen (आरम्भ, समारम्भ) TRIK. 3, 3, 458. H. an. MED. ÇABDAR. im ÇKDR. — 3) m. das Beschädigen, Verletzen (हिंसन) ÇABDAR.

पटाक 1) m. parox. Vogel UGGVAL. zu UNĀDIS. 4, 14; vgl. पैटाक. — 2) f. श्रा = पटाका H. 750. Sch. ÇABDAR. im ÇKDR.

पटानेप (पट + अनेप) m. das Nichtwegziehen des Vorhangs (auf dem Theater): प्राविश्य पटानेपेण ÇAK. 46, 18, v. l. 78, 14. 85, 17. MĀLAV. 56, 17. MRKKU. 97, 25, v. l. Die richtige Lesart wird wohl überall अपटीनेपा sein; vgl. पटानेपो न कर्तव्य श्रातराजप्रवेशेषो: BHAR. beim Schol. zu ÇAK. 46, 18.

पटालुका f. Blutegel TAII. 1, 2, 25. — Vgl. जलुका u. s. w.

पटि f. 1) eine Art Zeug, = पट्टेद MED. t. 22. पुस्तकचक्रादन्येष्यानि पटिकार्पटादीनि बङ्गमूल्यानि PANĀKAT. 236, 25. — 2) = वागुति MED. Wohl kein Fehler für वागुलि, da पटि auch in dieser Bed. ein f. sein soll; oder ist etwa eine Beteilträgerin gemeint? — 3) eine best. Pflanze, = कुम्भिका MED. — पटि s. u. पट.

पटिका (von पटि) f. gewebtes Zeug LILAV. im ÇKDR.

पटित s. u. पटत्.

पटित॑ m. nom. abstr. von पटु gaṇa पृथ्वादि zu P. 5, 1, 122. Schol. zu P. 6, 4, 155.

पटिष्ठ und पटिष्ठ॑ s. u. पटु.

पटीरु UNĀDIS. 4, 30. m. Spielball (कन्दकः; dagegen काएटक Dorn SIDDH. K.) ; der Liebesgott (auch nach UNĀDIV. im SAMKSHIPTAS., aber hier n.!) ; Sandelbaum (auch nach ÇABDAR.) UGGVAL.; n. Catechu (खट्टी द.); Banch;

was geraubt werden kann (हरणीय) UNĀDIV. im SAMKSHIPTAS. ÇKDR.; Sieb; Höhe (तुङ्गः); Rettig; Feld; Wolke; Bambusmanna (वेणुसारः); Kattarrh (वातिक) ÇABDAR. im ÇKDR.

पटु UNĀDIS. 1, 19. 1) adj. f. पटु und पट्टी P. 4, 1, 44, Sch. compar. पटीयंस् superl. पटिष्ठः; पटु wird mit कृतादि compon. gaṇa श्रेष्ठादि zu P. 2, 1, 59. behält im comp. vor Eigenschaftswörtern seinen Ton gaṇa विस्पष्टादि zu P. 6, 2, 24. पञ्चपटु, दशपटु = पञ्चमिः (दशमिः) पटीमिः क्रीतः P. 1, 1, 58, VÄRTT. 2, Sch. पटुपटु ziemlich —, recht scharf u. s. w. ÇÄNTIC. 4, 16. scharf, stechend; = तीक्ष्णा H. 1385. a n. 2, 94. HALJ. 1, 40. von Lichtstrahlen: रविपटुकर्वभासी VARĀH. BH. S. 31, 9. °रुच् SIDDA. K. zu P. 6, 3, 116. तीक्ष्णा: पटिर्दिनकरः कौरस्तापयते डगत् R. 6, 11. 44. hell (von Tönen), hellklingend: निनद् RAGH. 9, 73. R. 1, 25. रुच् HARIV. 3554. स्वन् VARĀH. BH. S. 24, 19. धर्मच्छेदात्पुत्ररग्गिरा वन्धुनो नीलकाष्ठाः VIKR. 76. मदपटु (adv.) निनदद्विर्बाधितो राजदूसैः RAGH. 8, 75. MEGH. 32. शिखारिइनां पटुरं केकापिराक्रन्दितः (मेघः) MRKKH. 84, 21. °घण्टानाम् MBH. 1, 8014. 9, 581. रौके पटुवर्षणी 836. पट्टु RAGH. 9, 71. VARĀH. BH. S. 42 (43), 59. scharf (vom Geschmack); s. त्रि० scharf, von den Sinnesorganen MEGH. 8. vom Verstande (तुङ्गः) VARĀH. BH. 1, 2. पटुतरविवेक BHART. 1, 98. heftig, stark, intensiv: मेघवात HARI. 3823. धारासार VIKR. 70. पटुत्रवनदाक् R. 1, 22. °चाषुतैः GIT. 2, 12. पटिष्ठवचन (प्रकृत) dem das Reden sehr geläufig ist ÇATR. 10, 92. rührig, geschickt, gewandt, schlau; = दत्त, चतुर, विशारद, श्रमन्, धूर्त् AK. 2, 10, 19. 3, 4, 9, 42. TRIK. 3, 1, 14. H. 343. 384. H. an. MED. UGGVAL. पटु: सुवचनो निपुणो कलामु VARĀH. BH. 13, 7. RAGH. 9, 46. mit einem im loc. gedachten subst. compon. gaṇa श्रेष्ठादि zu P. 2, 1, 40. लेपित० HARI. 3716. रुण 13024. क्रिया० (नेत्र) SUÇR. 2, 354, 14. वाक्० KĀN. 106. प्रवचन० BHART. 2, 48. वचन० PANĀKAT. 24, 20. माया० HIT. II, 154. आमशम० CI. 4, 62. PRAB. 5, 10. DHŪRTAS. 68, 3. प्रन्थिप्रभेदपटीयसी SPR. 188. नागो मदपटु: so v. a. zur Brunst geneigt MBH. 12, 4299; vgl. चाटु०. Die Lexicographen kennen noch folgg. Bedeutungen: gesund AK. 3, 4, 9, 42. H. 474. H. an. MED. = स्फुर् H. an. beredt UGGVAL.; vgl. COLEBR. und LOIS. zu AK. 3, 1, 35. rauh, hart (निष्ठुर) ÇÄNTDH. im ÇKDR. — 2) m. Trichosanthes dioeca Roxb. AK. 2, 4, 5, 20. H. an. MED.; vgl. पेटाल. — 3) m. das Blatt der Trichosanthes dioeca VIÇTA im ÇKDR. — 4) m. Momordica Charantia Lin. काएटीर् und कारवेण्ण, die hier als von einander verschiedene Pflanzen aufgeführt werden) RÄGAN. im ÇKDR. — 5) m. ein best. Parfum (चारक) RÄGAN. — 6) Pilz, m. H. an. n. MED. — 7) n. Salz H. an. MED. pulverisirtes Salz (पांगुलवण) RATNA. im ÇKDR. — 8) m. N. pr. eines Mannes: पटाष्टकान्ना: P. 4, 2, 119. Sch. PRAVARĀDH. in Verz. d. B. H. 58, 15 (पट, die Hdschr.); vgl. पाटव. — 9) m. pl. N. pr. eines Volkes MÄRK. P. 57, 54.

पटुक m. = पटु = पेटाल Trichosanthes dioeca Roxb. ÇABDAR. im ÇKDR.

पटुत्रीय (पटु + त्री०) adj. ziemlich geschickt, recht gewandt u. s. w. P. 5, 3, 69, Sch. 6, 1, 217, Sch. DAÇAK. 182, 1 v. u.

पटुता s. वाकपटुता.

पटुत्रीय (पटु + त्री०) n. eine scharf/schmeckende Grasart (लवण्यतृण) RÄGAN. im ÇKDR.

पटुत्व (von पटु) n. Schärfe (des Gesichts): आन्द्यमान्यपटुत्वे नेत्रधर्मेषु